

आपलं महानगर । गुरुवार ७ सप्टेंबर २०१७

३. श्री. विश्वनाथ दिनानाथ सामंत
 रा. बी. ४०५ श्रीरामतून मौली, को-ऑप हौसिंग सोसायटी लि.
 विरुद्ध केशव कुंज नं. ३, सेक्टर-१, सानपाडा ता. जि. ठाणे, नवी मुंबई
 ४. श्री. मोहन दिनानाथ सामंत
 रा. आनंद भवन, प्लॉट नं. ३१९, बी.के. जोशी मार्ग, तूर्में
 म्यूनिसिपल, ऑफिसच्या बाजूला, सेक्टर-२२ तूर्में नवी मुंबई.

...अर्जदार

अर्जदार क्र. १ यांचे पत्नी व अर्जदार क्र. २ ते ४ यांचे वडील दिनानाथ सिताराम सामंत यांचे दि. १९/०६/२०१७ रोजी आनंद भवन, प्लॉट नं. ३१९, बी.के. जोशी मार्ग, तूर्में म्यूनिसिपल, ऑफिसच्या बाजूला, सेक्टर-२२, तूर्में नवी मुंबई येथे निघन झाले असून, सदर मयताच्या नावे असलेल्या मिळकतीचे वर्ण खातीलप्रमाणे आहे -

"SCHEDULE OF PROPERTY"

A) Saving & Deposits		
Sr.	Property Details	Name of the Beneficiary
1)	Savings Bank Account No. 1 with Bank of India, Turbhe Branch (Deceased Share)	Smt. Suman Dinanath Sawant
2)	Saving Bank Account No.5795 with Thane Janata co-op, Bank Ltd. Thane Branch	Smt. Suman Dinanath Sawant
B) Immovable Properties		
Sr.	Property Details	Name of the Beneficiary
1)	Flat No. B-4, First Floor, B Wing, Ramtanu Co-Op. Hsg. Soc. Ltd. Neral, Navi Mumbai	Smt. Suman Dinanath Samant
2)	Flat No.5, First Floor, Parag Co-Op Hsg. Soc. Ltd. Maharshi Karve Road, Thane.	Shri. Vishwanath Dinanath Samant
3)	Flat No. 404, Fourth Floor, Shri Ramtanu Mauli, Plot No. 98. Sector-1, Sanpada, Navi Mumbai.	Shri. Vishwanath Dinanath Samant
4)	Flat No. 405, Fourth Floor, Shri Ramtanu Mauli, Plot No. 98. Sector-1, Sanpada, Navi Mumbai.	Shri. Vishwanath Dinanath Samant
5)	Shop No.2, Ground Floor, Shri Ramtanu Mauli, Plot No. 98. Sector-1, Sanpada, Navi Mumbai.	Shri. Vishwanath Dinanath Samant
6)	Flat No. 104, First Floor, Shri Ramtanu Mauli, Plot No. 98. Sector-1, Sanpada, Navi Mumbai.	Smt. Padmini Dinanath Samant
7)	Shop No.3, Ground Floor, Shri Ramtanu Mauli, Plot No. 98. Sector-1, Sanpada, Navi Mumbai.	Smt. Padmini Dinanath Samant
8)	Flat No. 202, Secound Floor, Shri Ramtanu Mauli, Plot No. 98. Sector-1, Sanpada, Navi Mumbai.	Shri. Mohan Dinanath Samant
9)	Plot No.333, 334,335, situated at village Turbhe, Tal & Dist. Thane. Navi Mumbai (Deceased Share)	Shri. Mohan Dinanath Samant

Valued at upto Rs. 1,00,00,000/- (Rupees One Crore Only) approximately.

वरील मिळकतीबाबत उक्त अर्जदारांचा वारस दाखला मिळव्याकरिता अर्ज दिला आहे. त्यापेक्षा सदर अर्जदार हे मयताचे वारसदार नव्हे असे कोणास समाजाविषयाचे असेल आणि वरील मिळकतीच्या वारस दाखल्याबद्दल कोणाचे हक्क अधिकार शिस्तबंध अशी कोणत्याही प्रकारची तक्रार यांचे असल्यास त्यांचे तशी लेखी हक्क हा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत या न्यायालयाला हजर होऊन दाखल करावी.

वरील मुदतीत कोणी योग्य हक्करी न दाखविल्यास सदर कोर्ट वरील याचे हक्काबद्दल लागूचीच पुरावा घेऊन त्याचा हक्क शाहीत दिसल्यास त्याला सदर मिळकतीचे वारस म्हणून दाखला दिला जाईल व त्या नंतर आलेल्या हक्करीचा विचार केला जाणार नाही.
 आज दि. २१ माहे ऑगस्ट २०१७ रोजी माझे सहीने दिले.

सही /
 लिपीक
 दिवाणी न्यायालय (व.स्त) ठाणे.

न्यायालय
 शिक्का

हक्कावरून
 सही /
 सहाय्यक अधिकाक
 दिवाणी न्यायालय, (व.स्त) ठाणे

RAJKAMAL SYNTHETICS LIMITED

CIN: L17111MH1981PLC024344

Registered Office: 401, Diamond Plaza, 391, Dr. D. B. Marg, Mumbai-400004.

Tel No:- 022-23861672; Email:- asnok@eeastonmetal.com;

Website:- www.rajkamalsynthetics.com.

Notice is hereby given that pursuant to the regulation 29 read with regulation 47 of the

Place: Mumbai

Monika Agarwal

Executive Director and Company Secretary

GlobalSpace

GLOBALSPACE TECHNOLOGIES LIMITED

Registered Office: 605, 6th Floor, B-Wing, Rupa Solitaire Building, Millennium Business Park,

Navi Mumbai Thane MH 400710. Phone: 022-49452015 Email ID: investors@globalspace.in

Website: www.globalspace.in, CIN NO.: U64201MH2010PLC211219

NOTICE

NO

Noti

che

Stat

Wit

con

in o

File

Cor

the

the

e-v

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

th

Notice is hereby given that the 7th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Friday 29th September, 2017 at 3:30 p.m. at Ramada Navi Mumbai, 156, Millennium Business Park, MIDC, Sector 2, Mahape, Navi Mumbai - 400710, to transact the Businesses, as set out in the Notice of AGM.

The Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for F.Y. 2016-17 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). The same is also available on the Company's website: www.globalspace.in. Physical copies of the Notice of AGM and Annual Report for F.Y. 2016-17 have been sent to all other members at their registered address in the permitted mode. The dispatch of Notice of AGM and Annual Report in physical mode and sending the Annual report through email has been completed on 05th September, 2017.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of Friday, 22nd September, 2017 may cast their vote electronically on the Ordinary/Special Business as set out in the Notice of AGM through electronic voting system of CDSL from a place other than venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that:

- both, the Ordinary and Special Business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means;
- the remote e-voting shall commence on Monday, September 25, 2017 at 9:00 a.m.;
- the remote e-voting shall end on Thursday, September 28, 2017 at 5:00 p.m.;
- the cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Friday, September 22, 2017;
- any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. Friday, September 22, 2017, may obtain the login ID and password by sending a request at evoting@linkintime.co.in.

Members may note that: a) the remote e-voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM; c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper.

The notice of AGM is available on the Company's website www.globalspace.in and also on the CDSL's website: www.evotingindia.com; and in case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Help Section of www.evotingindia.com or call on toll free no.: 1800 200 5533 or contact: Ms. Dhvani Shah (Client Relation) dhvani.shah@linkintime.co.in; ml.helpdesk@linkintime.co.in or call on: 022 49186000.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations, 2015 notice is also hereby given that the Register of Members of the Company and Share Transfer Books will remain closed from Friday, 22nd September 2017 to Friday, 29th September 2017 (Both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

By order of the Board of Directors

Sd/-
 Krishna Murari Singh
 Managing Director
 03160366

Date: 06th September, 2017
 Place: Navi Mumbai